

पर्यटन व्यवसायास उद्योगाचा दर्जा देणाराबद्द

महाराष्ट्र शासन

गृह विभाग (पर्यटन)

शासन निर्णय क्रमांक : एगटीसी-१३९९/प्र.क्र.२०१/पर्यटन

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ७ एप्रिल, १९९९.

प्रस्तावना : पर्यटन हा उद्योग म्हणून जाहीर करावा असे आवाहन केंद्र सरकारकडून राज्यांना ब-याच वर्षीयासून करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या आवाहनास अनुसरून देशातील ब-याच राज्यांनी पर्यटन व्यवसाय हा उद्योग म्हणून जाहीर केलेला आहे. पर्यटन हा मुख्य सेवा उद्योग आहे आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात व सर्वांगीण वाढ होण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटनाद्वारे शोठया प्रमाणावर रोजगार निश्चिती होते आणि हा व्यवसाय देशात परकीय चलन पिल्हवन देणारे एक परिणामकारक साधन आहे. राज्यात पर्यटन व्यवसायाची नियोजित व योग्य वाढ साध्य करण्यासाठी व राज्यात उच्चतम पर्यटन साधन संपत्ती असलेल्या केंद्राचा अग्रक्रमाने जलदगतीने विकास होण्याच्या दृष्टीने उद्योजकाना आकृषित करण्यासाठी राज्यातील पर्यटन व्यवसायास उद्योगाचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विद्याराधीन होती.

शासन निर्णय : शासन या शासन नियोजिताद्वारे राज्यातील पर्यटन व्यवसायास उद्योगाचा दर्जा देण्यास मान्यता देत आहे. पर्यटन व्यवसायामध्ये ज्या पर्यटन प्रकल्पांना उद्योग म्हणून संबोधण्यात यावे त्यामध्ये खालील प्रकल्पाचा समावेश करण्यात येत आहे :

1. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, हेल्प फार्म्स.
2. मोटेल.
3. अपार्टमेंट हॉटेल्स.
4. जलक्रीडा सुविधा प्रकल्प.
5. कला आणि शिल्पज्ञान.
6. गोल्फ मैदान.
7. शिवीर आणि तंबू सुविधा.
8. भनोरंजन पार्क.
9. लोहरज्जू मार्ग.
10. वारसा हॉटेल.
11. कन्डेन्शन सेटर.
12. गिरिस्थान विकास.
13. मान्यताप्राप्त कॉराव्हान ट्रिड्राम सळलीवे आयोजक.
14. केंद्र शासनाच्या क्रिता राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या वर्गीकरण समितीने वर्गीकृत करून त्यास मान्यता दिलेले पर्यटन प्रकल्प.

2. पर्यटन व्यवसायास देण्यात येणा-या सवलती/प्रोत्साहनाबाबत वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

३. डा. शासन निर्णय उद्योग विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १२२८७/९९, दिनांक २०/३/१९९९ अन्वये निर्गमित करण्यांत येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नंवाने.

77-2124 B

(ए. रामकृष्णन)

सधिव (पर्यटन)

महाराष्ट्र शासन, गृह विभाग.

३८

1. मा. राज्यपालांचे सचिव.
 2. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव.
 3. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव.
 4. मा. मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव.
 5. मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव.
 6. मा. मंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव.
 7. मा. मंत्री (पर्यटन) यांचे खाजगी सचिव.
 8. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव.
 9. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव.
 10. मा. राज्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव.
 11. मा. राज्यमंत्री (पर्यटन) यांचे खाजगी सचिव.
 12. मा. मुख्य सचिव.
 13. मंत्रालय येथील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव.
 14. सर्व विभागीय आयुक्त.
 15. सर्व जिल्हाधिकारी.
 16. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
 17. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.
 18. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य ओंडोगिक गुतवणूक महामंडळ, मुंबई.
 19. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई.
 20. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, मुंबई.
 21. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ओंडोगिक विकास महामंडळ, मुंबई.
 22. सर्व मंत्रालयीन विभाग.
 23. महालेखापाल, महाराष्ट्र-1, मुंबई.
 24. महालेखापाल, महाराष्ट्र-2, नागपूर.
 25. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
 26. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
 27. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई यांना विनंती कारण्यात येते की त्यांनी सदर शासन निर्णयाला भोठणा प्रमाणात प्रसिद्धी देण्याबाबत कार्यवाही करावी.
 28. उद्योग आयुक्त, उद्योग संचालनालय, मुंबई.
 29. सचिव, पर्यटन विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली.
 30. हॉटेल एण्ड रेस्टॉरेंट असोसिएशन (वेस्टन हंडिया), मुंबई.
 31. रिजनल डायरेक्टर, भारत सरकार पर्यटक कार्यालय, मुंबई.
 32. राज मंत्रालयीन विभाग,
 33. ट्रैक्टर संजन्टर संस्थान ग्रांफ इंडिया, मुंबई,
 34. दूर ब्रेन्ड ट्रान्सपोर्ट फॉरेटर्स असोसिएशन, नस आफ इंडिया, मुंबई,
 35. इंडियन असोसिएशन संस्कृति ग्रांफ ग्रॅन्युजमेंट पार्क ग्रॅन्ड इंस्ट्रीज, मुंबई,